

गट "क" व "ड" (वर्ग- ३ व ४ ) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबंधी योजना.

## महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-१०९५/प्र.क्र.१/९५/बारा,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक ८ जून, १९९५.

## शासन निर्णय

शासन सेवेत गट "क" व "ड" संवर्गात काही ठिकाणी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत, तर काही ठिकाणी अशा संधी उपलब्ध असल्यातरी पदोन्नती मिळण्यास प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे कर्मचारी संघटनेतर्फे कालबद्ध पदोन्नतीची योजना राबवावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. केंद्र शासनाचे यासंबंधी निर्गमित केलेले कार्यालयीन ज्ञापन क्रमांक १० (१)/ई-३/८८, दिनांक १३ सप्टेंबर, १९९१ व तदनंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा व अन्य काही राज्य शासनानी अंमलात आणलेली अशाच प्रकारची योजना कर्मचारीवृंदाचे हित लक्षात घेऊन राज्य शासकीय कर्मचा-यांसाठी देखील अंमलात आणण्याचा निर्णय शासनाने दिनांक २२ सप्टेंबर १९९४ रोजी घेतला आहे.

२. या पदोन्नतीची तपशिलवार योजना खालीलप्रमाणे आहे :-

गट "क" व "ड" (पूर्वीचे वर्ग ३ व ४ ) मधील पदधारकांना १२ वर्षांच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्यात येईल. ज्या कर्मचा-यांना पदोन्नती साखळीतील पदावर पदोन्नतीसाठी पद अस्तित्वात नाही अशा कर्मचा-यांना या निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आल्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येईल. या योजनेची इतर प्रमुख वैशिष्ट्ये व अंमलबजावणीची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे.

- (अ) ही योजना १ ऑक्टोबर १९९४ पासून अंमलात येईल.
- (ब) या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यासाठी पदोन्नतीसाठी विहित कार्यपध्दती, ज्येष्ठतापात्रता, अर्हता परीक्षा, विभागीय या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- (क) सरळ सेवेने प्रविष्ट झालेल्या अथवा पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कर्मचा-यांच्याबाबतीत एकवेळ या योजनेअंतर्गत १२ वर्षानंतरच्या नियमित सेवेनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी अनुज्ञेय असेल.
- (ड) ज्या कर्मचा-यांना यापूर्वी दोन पेक्षाजास्त पदोन्नती मिळाल्या आहेत अशा कर्मचा-यांना योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार नाही.
- (ई) गट "ड" मधील कर्मचा-यांना या योजनेअंतर्गत गट "क" मधील वेतनश्रेणी म्हणजे रु.९५०-१४०० दिली तरी त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० हेच असेल. मात्र गट"क" मधील अन्य वरिष्ठ पदांवर त्यांना पदोन्नती मिळाल्यास त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे राहिल. गट"क" मधील पदधारकांना गट "ब" मधील राजपत्रित पदावर पदोन्नती देण्यासाठी या योजनेअंतर्गत विचार केला जाणार नाही.

- (मा) या पदोन्नतीमुळे जबाबदारी आणि कर्तव्ये यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नती प्रमाणे वेतन निश्चितीत लाभ देण्यात येईल. मात्र वेतननिश्चितीत मिळालेला हा लाभ त्याच वेतनश्रेणीत कार्यात्मक (Functional) पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा देय होणार नाही.
- (न) जर कर्मचा-यास विशेष वेतन मिळत असेल तर या योजनेखालील पदोन्नतीनंतर कर्मचा-यास मूळ वेतनश्रेणीतील विशेष वेतन अनुज्ञेय राहणार नाही.
- (य) या योजनेअंतर्गत पदोन्नती मिळाली तरी कर्मचा-याचे नाव कनिष्ठ (मूळ) संवर्गाच्या ज्येष्ठता सूचीत राहिल. आणि सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपलब्ध रिक्ततेत योग्यवेळी नियमित पदोन्नतीसाठी (Functional promotion ) त्याचा विचार करण्यात येईल. नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचा-यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणेनियमित पदोन्नती नाकारलेल्या कर्मचा-यास देखील या पदोन्नतीचा लाभ मिळू शकणार नाही. या आधीच त्यांना ( In-Situ) पदोन्नती दिली असल्यास मूळच्या पदावर पदावनत करण्यात येईल. तशा आशयाचे बंधपत्र कर्मचा-यांना लिहून द्यावे लागेल. मात्र देण्यात आलेल्या आर्थिक लाभांची वसुली केली जाणार नाही.

हे आदेश जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बाबीतील देखील जसेच्या तसे लागू करण्यात यावेत.

हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पीएसएफ १९५४, दिनांक २७ मार्च, १९९५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

के.सी.श्रीवास्तव,  
प्रधान सचिव (सेवा)

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राज भवन, मलबार हिल, मुंबई,  
मुख्य मंत्री यांचे सचिव,  
उप मुख्य मंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,  
\* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई  
\* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,  
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व हक्कदारी), मुंबई,  
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई,  
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व हक्कदारी), नागपूर,  
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा), नागपूर  
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,  
सर्व मंत्रालयीन विभाग (सामान्य प्रशासन विभाग धरून),

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
मुख्य लेखा परीक्षा (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
वित्त विभाग/का.सेवा-३,  
निवड नस्ती.

-----  
\* पत्राने

शासन निर्णय क्रमांक : एसआरव्ही-१०९५/प्र.क्र.१/९५/बारा, दिनांक ८ जून, १९९५ सोबतचे परिशिष्ट

अनु- क्रमांक	विद्यमान वेतनश्रेणी	पदोन्नतीची वेतनश्रेणी
१	७५०-१२-८७०-द.रो. १४-९४०	७७५-१२-९५५-द.रो. १५-१०३०-२०-११५०
२	७७५-१२-९५५-द.रो.-१५-१०३०-२०-११५०	९५०-२०-११५०-द.रो. २५-१४००
३	८२५-१५-९००-द.रो.-२०-१२००	९५०-२०-११५०-द.रो.-२५-१५००
४	९५०-२०-११५०-द.रो.-२५-१४००	१२००-३०-१४४०-द.रो.-३०-१८००
५	९५०-२०-११५०-द.रो.-२५-१५००	१२००-३०-१५६०-द.रो. ४०-२०४०
६	९७५-२५-१५०- द.रो.-३०-१५४०	१२००-३०-१५६०-द.रो.४०-२०४०
७	९७५-२५-११५० -द.रो.-३०-१६६०	१३२०-३०-१५६०-द.रो.-४०-२०४०
८	१२००-३०-१४४०-द.रो. ३०-१८००	१३५०-३०-१४४०-४०-१८००-द.रो. ५०-२२००
९	१२००-३०-१५६०-द.रो.-४०-२०४०	१४००-४०-१८००-द.रो.-५०-२३००
१०	१३२०-३०-१५६०-द.रो.-४०-२०४०	१४००-४०-१८००-द.रो.-५०-२३००
११	१३५०-३०-१४४०-४०-१८००-द.रो.-५०-२२००	१६००-५० - २३००-द.रो.-६०-२६६०
१२	१४००-४०-१८००-द.रो. ५०-२३००	१६४०-६०-२६००-द.रो.-७५-२९००
१३	१४००-४०-१६००-५०-२३००-द.रो.-६०-२६००	१६४०-६०-२६००-द.रो.-७५-२९००
१४	१६००-५०-२३००-द.रो.-६०-२६६०	२०००-६०-२३००-द.रो.-७५-३२००
१५	१६४०-६०-२६००-द.रो.-७५-२९००	२०००-६०-२३००-द.रो.-७५-३२००-१००-३५००
१६	२०००-६०-२३००-द.रो.-७५-३२००	२०००-६०-२३००-द.रो.-७५-३२००-१००-३५००